STANROSE MAFATLAL





REGISTERED OFFICE : FLAT NO.1, GROUND FLOOR, HARSH APARTMENT, PLOT NO. 211, SECTOR - 28, VASHI, NAVI MUMBAI - 400 703, INDIA. TEL: 91 22 2766 0004 E-MAIL: standardgrievances@rediffmail.com WEBSITE: www.standardindustries.co

SSP:SH-7:33:57

22nd May, 2024

The Senior General Manager, (Listing Compliance Manager) BSE Limited 24th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Scrip Code : 530017 The Secretary, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051. **Symbol : SIL**

Dear Sir,

Re: Submission of the Newspaper Clippings of Extract of Statement of Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and Year ended 31st March, 2024

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith a copy of the newspaper clippings of the Extract of Statement of Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and Year ended 31st March, 2024, published on 22nd May, 2024, in The Free Press Journal in English and Navshakti in Marathi.

Thanking you,

Yours faithfully, For and on behalf of STANDARD INDUSTRIES LIMITED,

(MRS. T.B. PANTHAKI) VICE PRESIDENT (LEGAL) & COMPANY SECRETARY

Encl:

c.

	, ,	CONSOLIDATED				Broviouo				
Sr.		Quarter ended			Current Year ended	Previous year ended				
No.	Particulars		December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited				
1	Total income from operations (net)	690.09	528.47	511.91	2,690.08	2,123.37				
2	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	443.70	(262.81)	(510.70)	(568.26)	2,365.82				
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	443.70	(262.81)	(510.70)	(568.26)	2,365.82				
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	998.86	(262.81)	(560.70)	(13.10)	2,165.82				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	932.49	(263.17)	(550.97)	(80.56)	2,174.47				
6	Equity Share Capital	3216.45	3216.45	3216.45	3216.45	3216.45				
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				10,424.37	11,502.02				
8 (1) (2)	Earnings Per Share (of₹5/- each) for continuing and discontinued operations)* Basic Diluted	1.55 1.55	(0.41) (0.41)	(0.87) (0.87)	(0.02) (0.02)	3.37 3.37				
*	EPS is not annualised for the quarter ended March 31, 2024, quarter ended December 31, 20 The Financial details on standalone basis are as under:	23 and quarte				(₹ in Lakhs)				
		0	STANDALONE			Previous				
Sr.	Porticulara	March	uarter ended		Year ended	year ended				
lo.	Particulars		December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited				
1	Total income from operations (net)	502.58	275.47	433.78	1905.48	1591.65				
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.41	(302.58)	(477.78)	(758.15)	2,228.60				
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	931.92	(302.58)	(527.78)	(203.64)	2,028.60				
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	863.09	(302.88)	(517.87)	(273.37)	2,037.51				
lote	es to Consolidated Audited Results for the quarter and year ended March 31, 2024. The above results have been reviewed by the Audit Committee and are approved by the Board of Directors of of the Company have averagesed upwalling dominan on these Sinapacial Routes.	of the Company	at their meeting	held on May 21	, 2024. The stat	utory Auditors				
	of the Company have expressed unqualified opinion on these Financial Reults. The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act,									
(mou to do may	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.							
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.		tax oxponsos h	avo boon calcu	lated and provid	had for				
		and accordingly								
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb	and accordingly ainty and virtual pai-400025. Star	certainty require ndard Industries	ment as per Ind Limited is ex	dAS 12 Income ploring various	taxes. opportunities				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa	and accordingly ainty and virtual pai-400025. Star	certainty require ndard Industries	ment as per Ind Limited is ex	dAS 12 Income ploring various	taxes. opportunities				
5	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certe Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared	and accordingly ainty and virtual pai-400025. Star of ₹ 479.19 lakt	certainty require ndard Industries ns is transferred	ment as per Ind Limited is ex from "Propert	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ	taxes. opportunities uipment" and				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade).	and accordingly, ainty and virtual pai-400025. Star of ₹ 479.19 lakt Interim Dividend	certainty require ndard Industries ns is transferred d of Re. 0.50 per	ment as per Ind Limited is ex from "Propert Equity Share c	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ f₹ 5/- each (10	taxes. opportunities uipment" and 9% on the face				
; ;	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared I value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recommend face value of Rs.5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi	and accordingly, ainty and virtual oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declared	certainty require ndard Industries is is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report	ement as per Ind Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ting period.	d AS 12 Income ploring various y, Plant and Equ f₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac	taxes. opportunities uipment" and ! % on the face ch (11% on the				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) i "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared value of ₹5/- each). The same is paid on April 12th, 2024.	and accordingly, ainty and virtual- oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declarer loyment benefits	certainty require ndard Industries ns is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report s has been notifi	ement as per Ind Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ting period. ed in the Officia	d AS 12 Income ploring various y, Plant and Equ if ₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac al Gazatte on 29	taxes. opportunities uipment" and I % on the face th (11% on the th September,				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) • "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared i value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recommend face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fill	and accordingly ainty and virtual)ai-400025, Star of ₹ 479.19 lakt Interim Dividence ended a Final Di idend is declaree loyment benefits ars are under co	certainty require ndard Industries is is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report is has been notifi nsideration by th	ment as per lnu Limited is ex from "Propert Equity Share c 55 per equity s ing period. ed in the Officia ne Ministry. Th	d AS 12 Income ploring various y, Plant and Equ ff₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac al Gazatte on 29 e impact of the o	taxes. opportunities uipment" and % on the face th (11% on the th September, change will be				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 at The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) in "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared I value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on May 21, 2024, has recommend face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security , 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fin financial year. The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended Marc (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the financial results for future and financial financial results for the financial financial results of the financial results of the financial financial results of the financial results of the financial results of the financial results of the financial financial financial financial financial financial financial financ	and accordingly ainty and virtual)ai-400025, Star of ₹ 479.19 lakt Interim Dividence ended a Final Di idend is declare loyment benefits ers are under co inancial year an ch 31, 2024, filed sults for the Yea	certainty require indard Industries is is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report is has been notifi nsideration by the d the published d with the Stock ar ended March	ment as per Inu Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ing period. ed in the Officia ne Ministry. Th year to date fig Exchanges un	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ if ₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac al Gazatte on 29 e impact of the o gures upto the ti der Regulation :	taxes. opportunities uipment" and 0 % on the face th (11% on the th September, change will be hird quarter of 33 of the SEBI				
3 5 3 3	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) • "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared in value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recomment face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fin financial year. The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended Marc (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial res Company i.e. www.standardindustries.co and also on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia	and accordingly, ainty and virtual oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declare loyment benefits ers are under co inancial year an ch 31, 2024, filed sults for the Yea ia.com and www	certainty require dard Industries ns is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report s has been notifi nsideration by th d the published d with the Stock r ended March .nseindia.com.	ment as per Ind Limited is ex from "Propert Equity Share c 55 per equity s ing period. ed in the Officia re Ministry. Th year to date fig Exchanges un 31, 2024 is av	d AS 12 Income ploring various y, Plant and Equ if ₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac al Gazatte on 29 e impact of the r gures upto the the der Regulation 3 vailable on the v	taxes. opportunities uipment" and 0 % on the face th (11% on the th September, change will be hird quarter of 33 of the SEBI				
3 1 5 7 3 3 9	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared in value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recomment face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security , 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fin financial year. The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended Marc (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial res Company i.e. www.standardindustries.co and also on the websites of the Stock Exchanges i.e. www.beeindit Standard Industries Limited has created an e-mail ID viz.,standardgrievances@rediffmail.com exclusively for	and accordingly, ainty and virtual oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declare loyment benefits ers are under co inancial year an ch 31, 2024, filed sults for the Yea ia.com and www	certainty require dard Industries ns is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report s has been notifi nsideration by th d the published d with the Stock r ended March .nseindia.com.	ment as per Inu Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ing period. ed in the Officia ne Ministry. Th year to date fig Exchanges un 31, 2024 is av nplaints by inve	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ if ₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- eac al Gazatte on 29 e impact of the i gures upto the ti der Regulation 3 vailable on the v estors.	taxes. opportunities uipment" and 0 % on the face th (11% on the th September, change will be hird quarter of 33 of the SEBI website of the				
	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 a The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) • "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared in value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recomment face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fin financial year. The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended Marc (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial res Company i.e. www.standardindustries.co and also on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia	and accordingly, ainty and virtual oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declare loyment benefits ers are under co inancial year an ch 31, 2024, filed sults for the Yea ia.com and www	certainty require dard Industries ns is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report s has been notifi nsideration by th d the published d with the Stock r ended March .nseindia.com.	ment as per Ind Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ing period. ed in the Officia e Ministry. Th year to date fig Exchanges un 31, 2024 is av nplaints by inve By Order	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ if₹ 5/- each (10 hare of₹ 5/- eac al Gazatte on 29 e impact of the or gures upto the ti der Regulation 3 vailable on the v estors. of the Board (D.H.Parekh	taxes. opportunities uipment" and % on the face th September, change will be hird quarter of 33 of the SEBI website of the of Directors				
11 12 Mun	2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The Group had opted Tax U/s.115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 at The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certa Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumb available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) • "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade). The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared it value of ₹ 5/- each). The same is paid on April 12th, 2024. The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recomment face value of ₹ 5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the divi The code of Social Security , 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-empl 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholde reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation. The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full fit financial year. The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended Marco (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial res Company i.e. www.standardindustries.co and also on the websites of the Stock Exchanges i.e. www.beeindit Standard Industries Limited has created an e-mail ID viz.,standardgrievances@rediffmail.com exclusively for Corresponding figures for the previous year/period have been regrouped/rearranged where	and accordingly, ainty and virtual oai-400025. Star of ₹ 479.19 lakh Interim Dividend ended a Final Di idend is declare loyment benefits ers are under co inancial year an ch 31, 2024, filed sults for the Yea ia.com and www	certainty require dard Industries ns is transferred d of Re. 0.50 per vidend of Rs. 0. d after the report s has been notifi nsideration by th d the published d with the Stock r ended March .nseindia.com.	ment as per Ind Limited is ex from "Propert Equity Share of 55 per equity s ing period. ed in the Officia e Ministry. Th year to date fig Exchanges un 31, 2024 is av nplaints by inve By Order	dAS 12 Income ploring various y, Plant and Equ if ₹ 5/- each (10 hare of ₹ 5/- each al Gazatte on 29 e impact of the r gures upto the th der Regulation 3 railable on the v estors. of the Board	taxes. opportunities uipment" and % on the face th September, change will be hird quarter of 33 of the SEBI website of the of Directors) ctor				

STANDARD INDUSTRIES LTD.

नोंदणीकृत कार्यालयः फ्लॅट क्र. १, तळ मजला, हर्ष अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर-२८, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

सीआयएनः एल१७११०एमएच१८९२पीएलसी००००८९, चेबसाईट : www.standardindustries.com, ई-मेल आयडी : standardgrievances@rediffmail.com फोन : ६१३९१२००/०१/०२

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरिक्षित निष्कर्षांचे विवरण 🛛 (रु. लाखांत)

			एकत्रित	1						
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले चालू वर्ष	संपलेले मागील वर्ष				
		३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ डिसेंबर, २०२३ अलेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	50.05	476.89	488.88	२,६९०.०८	२,१२३.३७				
२	कालावधीसाठी निव्वळ नेफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	٥७.5४४	(२६२.८१)	(५१०.७०)	(५६८.२६)	२,३६५.८२				
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	٥७.5४४	(२६२.८१)	(480.00)	(५६८.२६)	२,३६५.८२				
۲	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	९९८.८६	(२६२.८१)	(480.00)	(१३.१०)	२,१६५.८२				
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	९३२.४९	(२६३.१७)	(५५०.९७)	(८०.५६)	२,१७४.४५				
६	समभाग भांडवल	३२१६.४५	३२१६.४५	રૂરશ્દ.૪૫	३२१६.४५	३२१६.४५				
৩	इतर इक्विटी (पुनःमूल्यांकित राखीव वगळून)				१०,४२४.३७	११,५०२.०२				
८ (१) (२)	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे)(अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)* मुलभूत : सौम्यिकृत :	<u> </u>	(०.४१) (०.४१)	(0.20) (02.0)	(0.07) (0.07)	३.३७ ३.३७				
	[*] ३१ मार्च, २०२४ संपलेल्या तिमाही ३१ डिसेंबर, २०२३ संपलेली तिमाही आणि ३१ डिसेंबर, २०२३ संपलेल्या तिमार्ह अलिप्त तत्त्वावरील वित्तीय तपशील खालीलप्रमाणे :	ो साठी इंपीएस अवार्षि	कृत आहे.			(रु. लाखांत)				
			अलि।	ਸ						
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले चालू वर्ष	संपलेले मागील वर्ष				
		३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ डिसेंबर, २०२३ अलेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	402.46	રહ્ય.૪૭	20.558	१९०५.४८	१५९१.६५				
2	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३७७.४१	(३०२.५८)	(20.00%)	(७५८.१५)	२,२२८.६०				
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	\$\$8.52	(३०२.५८)	(470.00)	(२०३.६४)	२,०२८.६०				
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८६३.०९	(३०२.८८)	(५१७.८७)	(२७३.३७)	२,०३७.५१				
३१ म १. २.	ार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी एकत्रित लेखापरीक्षित निष्कर्षांवरील टीपा. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने २१ मे, २०२४ रोजी झा अभिप्राय व्यक्त केला आहे. वरील वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस् (''इंड एएस' आहे.		0							
₹. ૪. ૬.	ग्रुप ने आर्थिक वर्ष २०२१ –२०२२ पासून डोमेस्टीक कंपन्यांना लागू होणारा कलम ११५बीएए अंतर्गतच्या कराचा अवलंब इंड एएस १२ आय करां प्रमाणे शाश्वती आणि आभासी शाश्वती आवश्यकतांच्या आधारे सर्व वजावटयोग्य तात्पुरत्या तफ स्टैंडई इंडस्ट्रीज लिमिटेड कडे प्रभादेवी, मुंबई–४०००२५ येथे स्थित संपूर्ण मालकीच्या जमिनीसह एक अपार्टमेंट बिल्डिंग त्यानुसार, विकासाधीन मिळकत (व्यापारातील माल) करिता अनुक्रमे ''मिळकत, प्लांट व इकिपमेंट'' आणि ''गुंतवणूक ' स्टैंडई इंडस्ट्रीज लिमिटेड च्या संचालक मंडळाने १५ मार्च, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत प्रत्येकी रु. ५/- च्या शिफारस केली. तो १२ एप्रेल, २०२४ रोजी प्रदान केला.	ावतींवरील स्थगित कर आहे. मिळकतीचे मूल्य मिळकत'' खात्यांमधून	ग्रुपने हिशोबात धरलेल 1 वाढवण्यासाठी उपलब २. ४७९.१९ लाखांची	ा नाही. ध असलेल्या विविध स निव्वळ अधोलिखित	iंधी स्टँडर्ड इंडस्ट्रीज लि मूल्य (गटा च्या निव्वव	ठ) हस्तांतरित केली				
<u>ه</u> .	स्टेंडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड च्या संचालक मंडळाने २१ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत प्रत्येकी रु. ५/– च्या समभागावर रु. ०.५५ च्या अंतिम लाभांशाची (प्रत्येकी रु. ५/– च्या दर्शनी मूल्यावर ११%) शिफारस केली, जो वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरी अधीन आहे. अहवाल कालावधीनंतर लाभांश घोषित झाल्याने इंड एएस १० नुसार स्टॅंडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने एक दायित्व म्हणून अंतिम लाभांश हिशोबात धरलेला नाही.									
८. ९. १०.	नोकरी दरम्यान आणि निवृत्ती मधील लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० ('संहिता') ला २९ सप्टेंबर, २०२० रोजी अधिकृत राजपत्रात अधिसूचित केले आहे. मसुदा नियम १३ नोव्हेंबर, २०२० रोजी प्रकाशित केला होता व हितसंबंधियांकडून मागवलेल्या सूचना मंत्रालयाच्या विचाराधीन आहेत. बदलाचे परिणाम अंमलबजावणीसाठी सदर नियम अधिसूचित केले त्या कालावधीत निर्धारित करून हिशोबात धरला जईल. मागील तिमाहीच्या आकडेवारी ह्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि आर्थिक वर्षाच्या तिस वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरसेंटस) रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.standardindustries.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस									
	च्या वेबसाईटस म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.	¢								

संचालक मंडळाच्या आदेशावरून (डी. एच. पारेख)

A

कार्यकारी संचालक

डीआयएन : ०००१५७३४

र सरीवडी इंडस्ट्रीज लिमिटेड ने गुंतवणुकदारांना तक्रारी नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र ईमिल आयडी म्हणजेच standardgrievances@rediffmail.com निर्माण केला आहे. १९. सरीडडें इंडस्ट्रीज लिमिटेड ने गुंतवणुकदारांना तक्रारी नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र ईमिल आयडी म्हणजेच standardgrievances@rediffmail.com निर्माण केला आहे. १९. आवश्यकते नुसार मागील वर्ष/कालावधीसाठीची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

5

E

MAFAT

मुंबई

5

२१ मे, २०२४

D